

स्वप्न किनारा

कृपया खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे

- नाश्ता व जेवणाच्या वेळाच्या नियोजनासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे.
- रूम मध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्य व नशाजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
- रूम मध्ये धूम्रपान करू नये.
- आपल्या वर्तवणुकीमुळे इतर पर्यटकांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
- पाणी व विजेचा वापर आवश्यक तेवढाच करावा.
- कोणत्याही प्रकारचे गैर वर्तवणूक आढळून आल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्वप्न किनारा व्यवस्थानाकडे राहिल.
- आपल्या मौल्यवान वस्तूंची (पैसे, दागिने, मोबाईल, कॅमेरा इ.) काळजी पर्यटकांनी स्वतः घ्यावी, त्यासाठी स्वप्न किनारा व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.**
- कचरा टाकण्यासाठी कचरा पेटीचा वापर करावा.
- आपल्या सोबत असणाऱ्या लहान मुलांची व्यवस्थिथ काळजी घ्यावी.

सहकार्याबद्दल धन्यवाद!

स्वप्न किनारा

सकाळी 8:00 ते 10:00 • नाश्ता • संध्याकाळी 4:00 ते 6:00

चहा	₹20	घावणे व चटणी	₹60	मसाला ऑम्लेट पाव	₹60
काँफी	₹30	घावना (1)	₹25	मसाला ऑम्लेट	₹50
उपमा	₹40	कांदा भजी	₹70	अंडा बुर्जी पाव	₹70
कांडा पोहे	₹40	बटाटा भजी	₹70	अंडा बुर्जी	₹60
शिरा	₹40	प्लेन ऑम्लेट पाव	₹50	पाव (2)	₹10
मिसळ पाव	₹60	प्लेन ऑम्लेट	₹40	चटणी	₹10

दुपारी 12:30 ते 2:30 • जेवण • रात्री 8:00 ते 10:00

व्हेज थाळी भात, वरण, चपाती (2), सुकी भाजी, ओली भाजी, पापड, लोणचं, गोड	₹200	डाळ खिचडी	₹150
अंडा थाळी भात, भाकरी (2), अंडा करी, बुर्जी	₹200	कोळंबी फ्राय	₹250
चिकन थाळी भात, भाकरी (2), रस्सा, सुका चिकन, सोलकढी (1 वाटी)	₹300	चिकन फ्राय	₹250
चिकन वडे थाळी भात, वडे (4), रस्सा, सुका चिकन, सोलकढी (1 वाटी)	₹300	भात	₹30
फिश थाळी (सुरमई/पापलेट/कोळंबी) भात, भाकरी (2), रस्सा, फिश फ्राय, सोलकढी (1 वाटी)	₹APS	चपाती (1)	₹10
चिकन/फिश मेकिंग चार्जेस (1 किलो) रस्सा, सुक्का, तळलेले (निवडीचे 2 प्रकार)	₹600	भाकरी (1)	₹20
		सोलकढी (1 ग्लास)	₹40
		अंडा करी/मसाला (1 अंडी)	₹80
		गोड	₹25
		मोदक (1)	₹30

कृपया सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण याची माहिती नियोजकांना आदल्या रात्री द्यावी,
तसेच संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण याची माहिती दुपारच्या जेवण नंतर द्यावी

स्वयंपाकघर रात्री १०:१५ ते सकाळी ७:३० वाजे पर्यंत बंद राहिल

स्वप्न किनारा

Please co-operate by following the instructions give below

- Your co-operation is essential for planning breakfast and lunch timings.
- No food and drugs should be consumer in the room.
- Do not smoke inside the room.
- Please make sure your fellow tourists do ot get disturbed with your behaviour.
- Use as much water and electricity as you need.
- Swapn Kinara Management will have the right to decide if any misconduct is found.
- **Tourists should take care of their valuables (money, jewellery, mobiles, camera etc.) themselves, for which the Swapn Kinara management will not be responsible.**
- Use the trashcan for disposal.
- Take good care of your little ones.

Thank you for your co-operation!

स्वप्न किनारा

Morning 8:00 to 10:00 • **Breakfast** • Evening 4:00 to 6:00

Tea	₹20	Ghavane Chutney	₹60	Masala Omelet Pav	₹60
Coffee	₹30	Ghavana (1)	₹25	Masala Omelet	₹50
Upma	₹40	Onion Bhaji	₹70	Egg Burji Pav	₹70
Kanda Pohe	₹40	Potato Bhaji	₹70	Egg Burji	₹60
Shira	₹40	Plain Omelet Pav	₹50	Pav (2)	₹10
Misal Pav	₹60	Plain Omelet	₹40	Chutney	₹10

Afternoon 12:30 to 2:30 • **Meals** • Night 8:00 to 10:00

Veg Thali Rice, Dal, Chapati (2), Dry Sabzi (1), Gravy (1), Papad, Pickle, Sweet	₹200	Dal khichadi	₹150
Egg Thali Rice, Bhakari (2), Egg Curry, Egg Burji	₹200	Prawn Fry	₹250
Chicken Thali Rice, Bhakari (2), Chicken Gravy, Dry Chicken, Solkadhi (1 Bowl)	₹300	Chicken Fry	₹250
Chicken Vade Thali Rice, Vade (4), Chicken Gravy, Dry Chicken, Solkadhi (1 Bowl)	₹300	Steam Rice	₹30
Fish Thali (Surmai, Pomfret, Prawn) Rice, Bhakari (2), Fish Gravy, Fish Fry, Solkadhi (1 Bowl)	₹APS	Chapati (1)	₹10
Chicken/Fish (1 KG making charges) Gravy, Dry, Fry (Any 2 type)	₹600	Bhakari (1)	₹20
		Solkadhi (1 Glass)	₹40
		Egg Curry/Masala (2 Eggs)	₹80
		Sweet	₹25
		Modak (1)	₹30

Please inform the host for breakfast and lunch night before,
Also, Evening snacks and dinner should be communicate after lunch.

Kitchen will remain closed from night 10:15 pm to morning 7:30 am